

शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून  
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या तातडीच्या  
उपचारासाठी खर्च करणे.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- शाआशा - २०१६/ प्र.क्र. ४४६/ का.१३

मंत्रालय मुंबई - ४०००३२

दिनांक : २६ डिसेंबर २०१६

**वाचा :-** १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. :- शाआशा - २०१५/ प्र.क्र. १८२/ का.१३  
दि २९.७.२०१५

**शासन निर्णय :**

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शाळा व्यवस्थापन समितीस वित्तीय अधिकार देण्यात आले असून त्यासाठी रु. १.०० लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या बाबीं व्यतिरिक्त या निधीतून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या तातडीच्या उपचारासाठी रु. १०,०००/- (दहा हजार रुपये) पर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर खर्च केल्यानंतर मुख्याध्यापकांनी खर्चाच्या सविस्तर देयकास शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कार्योत्तर मंजूरी घेवून सदर निधीची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर करावा. प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने सदर देयकास मान्यता देवून तितक्याच निधीची प्रतीपूर्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यामध्ये करण्यात यावी.

३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१२२७१२३९३५३७२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु.ना. शिंदे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

**प्रत**

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. मा. मंत्री ( आदिवासी विकास ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
४. मा. राज्यमंत्री ( आदिवासी विकास ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ३२.
६. सचिव, (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई ३२.
७. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर.
९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१०. महालेखापाल (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई.
११. महालेखापाल (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर.
१२. सर्व निवासी लेखा परीक्षा अधिकारी.
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१४. सर्व उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
१५. मुख्याध्यापक, सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळा, मार्फत संबंधित प्रकल्प अधिकारी.
१६. निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.